

गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात
“शिवभोजन” उपलब्ध करून देण्याकरीता
अनुदान उपलब्ध करणेबाबत...

महाराष्ट्र शासन
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक : विसउस/शिभोथा/का-४(अर्थ)/२०२५-२६/प्र.क्र.३
जी.टी.हॉस्पिटल कॉम्प्लेक्स, ८ वा मजला,
लो.टि.मार्ग, मुंबई-४००००१.
दिनांक : ०४/०७/२०२५

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक : शाभोथा-२०१९/प्र.क्र.५१/ना.पु.१७, दि. १ जानेवारी, २०२०.
- २) शासन निर्णय समक्रमांक, दि. १८ फेब्रुवारी, २०२०.
- ३) वित्त विभाग शा.परि.क्र.अर्थसं-२०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३ दि.०७ एप्रिल २०२५.

प्रस्तावना :-

उपरोक्त नमूद शासन निर्णयानुसार राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे. सदर योजनेसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात रु.७०.०० कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर आहे. संदर्भ क्र.०३ नुसार वित्त विभागाने रक्कम रु. २१.०० कोटी इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तरी सदरची रक्कम उपनियंत्रक (शिधावाटप) सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी या कार्यालयांना वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय :-

गरीब व गरजू व्यक्तींना सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यासाठी, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक, शिधावाटप यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरीता मंजूर अनुदान रु. ७०.०० कोटी पैकी वित्त विभागाने रक्कम रु. २१.०० कोटी मुक्त केलेले आहे. सदरची रक्कम जिल्ह्यांना वितरीत करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.

१. संदर्भांकित शासन निर्णय व परिपत्रकातील सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून “सहपत्र-अ” मध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे रक्कम रु.२१,००,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये एकवीस कोटी फक्त) जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक शिधावाटप यांना मंजूर करण्यात येत आहे.
२. हे अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आले आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावे. ही रक्कम दुसऱ्या कोणत्याही प्रयोजनासाठी वापरता येणार नाही किंवा वळती करता येणार नाही.
३. उपरोक्त अनुदानामधून करण्यात येणाऱ्या खर्चाचे लेखे प्रचलित लेखासंहितेत ठेवण्यात यावेत तसेच याबाबत आपल्या कार्यालयामार्फत कोषागारातून देयके पारीत झाल्यानंतर त्या महिन्यातील देयकांचे उपयोगिता प्रमाणपत्र प्रमाणक व दिनांक निहाय महिना संपल्यानंतर पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत महालेखापाल कार्यालयास व शासनास सादर करावे.
४. सहपत्र-अ मध्ये दर्शविल्यानुसार रक्कम कोषागारातून आहरीत करण्याकरीता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी (जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी) यांना आणि मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी अधिदान व लेखा अधिकारी कार्यालय, मुंबई येथून अनुदान आहरीत करण्याकरीता नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे अधिनस्त परिमंडळ कार्यालयनिहाय आहरण व संवितरण अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

५. सदर अनुदान प्राप्त झाल्यापासून शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून अनुदान प्राप्त झाल्यापासून पुढील दहा दिवसात खर्ची करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा सदर अनुदान ओढून घेऊन इतर जिल्ह्यांच्या आवश्यकतेनुसार वितरीत करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच वित्तीय सल्लागार व उपसचिव यांना सदर अनुदान इतर जिल्ह्यांच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत पुर्नवाटप करण्याचे पुर्ण अधिकार राहतील.

६. उपरोक्त अनुदान दर १५ दिवसांनी संबंधित संस्थेस शासनाने यापूर्वी निर्देशित केलेल्या शिवभोजन ॲप च्या माहितीच्या अनुषंगाने परिगणना करून ऑनलाईन RTGS पध्दतीने प्रदान करावे. संस्थांची अदायगी ऑनलाईन पध्दतीने करावयाची असल्याने सदर संस्थांच्या बँक खात्याचा तपशील प्राप्त करून घेवून उचित कार्यवाही करावी.

७. सदर प्रयोजनासाठी होणारा खर्च “मागणी क्र.एम-२, मुख्य लेखाशीर्ष २४०८-अन्न, साठवण व वखार, ०१-अन्न, १०१-प्रापण व पुरवठा, (०३) प्रापण, वितरण व किंमत नियंत्रण, (०३)(२३) शिवभोजन योजना (कार्यक्रम), (२४०८०७७२) ३३-अर्थसहाय्य” या लेखाशीर्षाखाली आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या मंजूर अर्थसंकल्पीय तरतूदी मधून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२५०७०४१५२६३१०१०६ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(भगवान दत्तात्रय घाडगे)
वित्तीय सल्लागार व उपसचिव

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव.
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव.
३. मा. मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे खाजगी सचिव.
४. मा. मंत्री, वित्त यांचे खाजगी सचिव.
५. मा. विरोधी पक्ष नेते (विधानसभा, विधानपरिषद)
६. मा. राज्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, यांचे खाजगी सचिव.
७. मा. मंत्री / राज्यमंत्री (सर्व)यांचे खाजगी सचिव.
८. मा.महालेखाकार, महालेखापाल कार्यालय, मुंबई / नागपूर
९. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महा संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
१०. मुख्यसचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
११. अपरमुख्य सचिव, (वित्त) महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
१२. प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग.
१३. सर्व विभागीय आयुक्त.
१४. सर्व जिल्हाधिकारी,
१५. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई.
१६. सर्व उप आयुक्त (पुरवठा),
१७. अधिदान व लेखा अधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई.
१८. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१९. सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी / सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी,
२०. सर्व उपनियंत्रक (शिधावाटप) कार्यालये.
२१. सर्व सहसचिव/उपसचिव, अ.ना.पु. व ग्रा.सं.विभाग, मंत्रालय, मुंबई २२. निवडनस्ती.

**शा.नि.क्र.विसउस/का-४(अर्थ)/२०२५-२६/शिभोथा/प्र.क्र ३ दि. ०४/०७/२०२५ चे
सहपत्र "अ"**

			(रक्कम हजारात)
अ.क्र.	कार्यालयाचे नाव	थाळयांची संख्या	रक्कम
१	ठाणे	८००	८४१
२	रायगड	९१५०	९६०९
३	रत्नागिरी	२५००	२६२५
४	सिंधुदुर्ग	५००	५२६
५	पालघर	१७२५	१८१२
६	पुणे ग्रामिण	४३५०	४५६८
७	पुणे शहर	४३००	४५१६
८	सातारा	२८००	२९४०
९	सांगली	९२२५	९६८८
१०	सोलापूर ग्रामिण	३१००	३२५५
११	सोलापूर शहर	२२५०	२३६३
१२	कोल्हापूर	५६५०	५९३३
१३	संभाजी नगर	९६५०	१०१३४
१४	परभणी	३५००	३६७६
१५	बीड	६५७५	६९०५
१६	नांदेड	६६५०	६९८४
१७	धाराशीव	१९७५	२०७४
१८	जालना	३७२५	३९१२
१९	लातूर	४५२५	४७५२
२०	हिंगोली	२४००	२५२०
२१	गोंदिया	५४५०	५७२३
२२	वर्धा	२३००	२४१५
२३	नागपूर ग्रामिण	४६६०	४८९४
२४	नागपूर शहर	१४५२५	१५२५३
२५	भंडारा	६१५०	६४५८
२६	चंद्रपूर	६१५०	६४५८
२७	गडचिरोली	१८००	१८९०
२८	नाशिक	१३७२५	१४४१३
२९	धुळे	३९१५	४१११
३०	जळगाव	७६५०	८०३४
३१	अहमदनगर	५४००	५६७१

३२	नंदुरबार	३३००	३४६५
३३	अमरावती	२५४५	२६७३
३४	अकोला	५३२५	५५९२
३५	बुलढाणा	२९२५	३०७२
३६	यवतमाळ	४४७५	४६९९
३७	वाशिम	४४७५	४६९९
३८	फ परिमंडळ ठाणे	८६००	९०३१
३९	अ परिमंडळ मुंबई	७००	७३६
४०	ई परिमंडळ मुंबई	३७७५	३९६४
४१	ड परिमंडळ मुंबई	७२५	७६२
४२	ग परिमंडळ मुंबई	६०५०	६३५४
	एकूण	१९९९७०	२१००००

(भगवान दत्तात्रय घाडगे)
 वित्तीय सल्लागार व उपसचिव